



J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED

Regd Off: J. Kumar House, CTS No. 448, 448/1, 449, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India, Phone: +91 22 67743555.

Fax: +91 22 26730814, Email: investor.grievances@jkumar.com

Website: www.jkumar.com, CIN: L74210MH1999PLC122886

05th February, 2025

To,

The General Manager
Department of Corporate Services
BSE Ltd
Mumbai Samachar Marg
Mumbai - 400 001

The Listing Department
National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, Plot No. C/1, G - Block
Bandra - Kurla Complex, Bandra East
Mumbai - 400 051

**Scrip Code: 532940 and Scrip Name: JKIL
ISIN: INE576I01022**

Sub: Newspaper Publication - Extract of Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the third quarter and nine months ended as on 31st December, 2024

Ref: Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI LODR Regulations, 2015”)

Dear Sir's,

The Board of Directors at their Meeting held on 04th February, 2025, has *inter alia*, approved the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the third quarter and nine months ended as on **31st December, 2024**. Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of the SEBI LODR Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper publication dated 05th February, 2025 as published in:

1. Financial Express (English Newspaper in English Language) and
2. Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper and in Marathi Language)

Further, the Company has also disseminated the above published information on the Company's website viz., <https://www.jkumar.com/>.

Kindly acknowledge the receipt.

for J. Kumar Infraprojects Limited

POORNIMA
CHINTAKINDI

Digitally signed by
POORNIMA CHINTAKINDI
Date: 2025.02.05 14:10:16
+05'30'

**Poornima
Company Secretary**

Enclosures: As Above



Reimagining the Future of Energy in India, for the World.

India Energy Week 2025



70,000+ Energy Professionals
500+ Conference Speakers
6,000+ Conference Delegates
10+ Country Pavilions
700+ Exhibiting Companies
100+ Conference Sessions



Visit www.indiaenergyweek.com or scan the QR Code to know more.

Connect with us: [in](#) [X](#) [f](#) [@](#) #IndiaEnergyWeek | www.indiaenergyweek.com

Narendra Modi
Prime Minister

OUTLAYS LINKED TO REAL-TIME DATA ON IDLE FUNDS

States lose ₹91,000 cr under schemes due to lower spending

PRASANTA SAHU
New Delhi, February 4

THE CENTRE REDUCED the outlay on centrally sponsored schemes for the current financial year by a whopping ₹91,000 crore, or 18% of the budget estimate (BE) for the schemes, due to the discovery of ₹1.6 lakh crore unspent balances with them from previous transfers, reflecting a lack of absorptive capacity in states. The unintentional savings in the schemes freed up the Centre's resources for other productive purposes such as the buyback of dated securities worth ₹88,000 crore to curb burgeoning interest costs. In the revised estimate (RE) for FY25, the outlay for centrally sponsored schemes has been lowered to ₹4.15 lakh crore from BE of ₹5.06 lakh crore. "We will provide more money if states can spend, but they can't sit on funds provided through borrowing from the market," a senior official said. Through the Public Financial Management System (PFMS), the Centre has been capturing real-time data on the use of funds routed via state treasuries to their nodal agencies (SNAs) for each scheme for the last three years. "This is the first time we have pushed and aligned our estimates for the schemes based on the absorptive capacity of the states," the official said, adding that they have to ponder about

MONEY MATTER

₹1.6 lakh cr

Total centrally sponsored scheme funds available with states till December 2024

₹1.2 lakh cr

of it is pending with their nodal agencies and

₹40,000 cr

with state treasuries

improving their absorptive capacity of resources under these schemes. For the first time in this Budget document, the Centre disclosed that as much as ₹1.6 lakh crore including states' shares from previous transfers are unspent as of December 2024. Of this, ₹1.2 lakh crore is lying with SNAs and ₹40,000 crore with states/union territories treasuries. Major schemes in which allocations have been lowered include Jal Jeevan Mission in which the outlay has been cut by two-thirds to ₹22,694 crore from BE of ₹70,163 crore as unspent balances were at ₹13,783 crore from past transfers. Similarly, the allocation has been lowered by 40% for Pradhan Mantri Awas Yojana (PMAY-G)-Gramin from ₹54,500 crore



LIC gets GST demand notice of ₹101.95 cr



LIFE INSURANCE CORPORATION of India (LIC) on Tuesday said tax authorities have slapped a demand notice of about ₹101.95 crore on it for short payment of Goods and Services Tax (GST) for five financial years. The company has received a communication/demand order for interest and penalty for several states, LIC said in a regulatory filing. The order is appealable before the commissioner (appeals), Thane, it said. The demand notice pertains to five financial years between 2017-18 and 2021-22, it said. The financial impact of the demand is to the extent of the GST, interest and penalty. There is no material impact on financials, operations or other activities of the corporation, it said. —PTI

Solar firms turn to tech to boost capacity utilisation

ARUNIMA BHARADWAJ
New Delhi, February 4

EVEN AS THE country's solar capacity is growing continuously supported by various government measures and rising industry participation, domestic solar plants still fall short of achieving their targeted capacity utilisation, which often stag-

nates in the range of 17-20%. The renewable energy industry is now increasingly shifting towards adapting solar tracker technology to help them achieve efficiency across solar projects and boost overall output. The recent tenders by government agencies also show a pronounced shift towards tracker-based projects, with 40-

50% of India's annual 20-25 GW utility-scale installations expected to incorporate trackers. This translates to 10-15 GW of tracker-based installations annually. Solar trackers are effective because they enhance the efficiency of solar park deployment by maximising energy generation with existing resources, according to the

industry people. By enabling solar panels to follow the sun's path, trackers optimise energy output, allowing the same or higher generation levels to be achieved with fewer panels. This results in more effective use of the balance of plant components, reducing material and space requirements while improving project economics.

J. KUMAR INFRAPROJECTS LTD.

CIN : L74210MH1999PLC122886

Reg. Office: J.Kumar House, CTS No. 448, 448/1, 449, Vile Parle (East), Subhash Road, Mumbai 400057, Maharashtra, India, Tel: 022-68717900 Email- info@jkumar.com, Website: www.jkumar.com

UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

The Unaudited Standalone and Consolidated Financial Results of J. Kumar Infraprojects Limited ("the Company") along with the Limited Review Report of the Statutory Auditors of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their Meeting held on February 04, 2025, in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The aforementioned financial results along with the Limited Review Reports of the Statutory Auditors thereon are available on the website of the BSE Limited (BSE) (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (NSE) (www.nseindia.com) and the Company's website at <https://www.jkumar.com/storage/reportFile/QuarterlyResults/q3-quarterly-result-2024-2025.pdf>. The same can also be accessed by scanning the QR Code provided below:

By Order of the Board
For J. Kumar Infraprojects Limited

Jagdishkumar M. Gupta
Executive Chairman
DIN No.: 01112887

Date : February 04, 2025.
Place : Mumbai

Kajaria

MAKING INDIA PROUD SINCE 35 YEARS
INDIA'S NO.1 TILE COMPANY

S&P: Budget underscores positive outlook on India rating

FE BUREAU
New Delhi, February 4

GLOBAL RATING AGENCY S&P on Tuesday said India's Budget remains in line with its expectation of gradual fiscal consolidation, underscoring its positive outlook for the country's sovereign credit rating. In the Budget presented on February 1, the central government lowered its fiscal deficit estimate for 2024-25 to 4.8% of the GDP from 4.9%. It also budgeted a 4.4% deficit for 2025-26. These targets are broadly consistent with S&P's projections. "We believe India (BBB-/Positive) will hit its deficit targets despite revenue loss from lifting the threshold for minimum taxable income and slower economic growth. Support will stem from continued large dividends from the central bank and potential capital underspending," it said. The Centre has budgeted a large ₹2.56 lakh crore in dividends from the RBI, nationalised banks and financial institutions in FY26. In FY25, the RBI had paid a whopping ₹2.1 lakh crore dividend. S&P said India differs from most regional and global peers in that its state governments also run persistently high deficits. "In our assessment, aggregate state shortfalls could be 2.8%-2.7% of GDP over the next three years. Combined with central government deficits that may trend down to 4.2% of GDP by fiscal 2028, the general government fiscal deficit could gradually decrease to 6.8% of GDP from 7.8% in fiscal 2025."

Muthoot Finance

GOLD LOAN MELA

01st January to 31st March 2025

On disbursal of every Gold Loan and Referral, get a chance to win ₹70 Lakh+ worth of Gift Vouchers[^] and Gold Coins.

INDIA'S #1 MOST TRUSTED FINANCIAL SERVICES BRAND*

2.5 lakh+ Customers* Served Every day

GOLD milligram rewards[^] ON ANY TRANSACTION GET 24 CT GOLD

Instant Loan

7 Layer Security

7,000+ Branches*

Online Payment Facility

1800 313 1212
muthootfinance.com

Muthoot Family - 800 years of Business Legacy

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31 December 2024

(₹ in crores, except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
		31 December 2024	30 September 2024	31 December 2023	31 December 2024	31 December 2023	31 March 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income						
	a) Revenue from operations	1,163.71	1,179.27	1,151.75	3,456.67	3,337.60	4,578.42
	b) Other income	10.53	9.87	11.27	30.59	28.80	46.24
2	Profit before share of loss from joint venture, exceptional items and tax	110.71	123.46	146.15	364.59	436.48	576.82
3	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	109.71	120.54	145.85	358.37	435.98	575.62
4	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	109.71	120.54	145.85	358.37	435.98	575.62
5	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items and after minority interest)	77.74	84.27	104.19	251.83	319.67	422.11
6	Total comprehensive income for the period (Comprising Profit for the period (after tax), Other comprehensive income (after tax) and after minority interest)	78.13	84.35	104.02	252.41	319.24	422.26
7	Equity share capital (Face value of ₹ 1/- per share)	15.93	15.93	15.93	15.93	15.93	15.93
8	Other equity (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year						2,600.60
9	Earnings per equity share (EPS); (face value : ₹ 1 per share) (EPS for the quarters/periods is not annualised)						
	a) Basic:	4.88	5.29	6.54	15.81	20.07	26.51
	b) Diluted:	4.88	5.28	6.53	15.79	20.04	26.48

Notes:

- The above consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 4 February 2025. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results.
- The above results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended), specified under section 133 of the Companies Act, 2013.
- Additional information on standalone financial results is as follows:**

(₹ in crores)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
		31 December 2024	30 September 2024	31 December 2023	31 December 2024	31 December 2023	31 March 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income						
	a) Revenue from operations	1,049.65	1,062.49	1,024.27	3,113.89	2,998.91	4,103.02
	b) Other income	17.03	17.84	16.50	50.45	44.29	68.56
2	Net Profit before tax	106.91	125.15	128.21	348.51	385.58	512.24
3	Net Profit after tax	79.55	92.90	94.96	259.02	286.22	381.45
4	Total comprehensive income for the period	79.62	92.98	94.81	259.24	285.79	381.38

Place: New Delhi
Date: 4 February 2025

For and on behalf of the Board
Ashok Kajaria
Chairman & Managing Director

KAJARIA CERAMICS LIMITED

Regd Office: SF-11, Second Floor, JMD Regent Plaza, Mehrauli-Gurgaon Road, Village Sikanderpur Ghosi, Gurgaon -122001 (Haryana)
 Corporate Office: J-1/B-1 (Extn), Mohan Co-operative Industrial Estate, Mathura Road, New Delhi -110044, Ph: 91-11-26946409
 Fax: 91-11-26949544, 91-11-26946407
 CIN: L26924HR1985PLC056150, E-mail: investors@kajariaceramics.com, Website: www.kajariaceramics.com

Scan to Access Full Results Here



धनंजय मुंडेकडून २७५ कोटींचा घोटाळा

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : तत्कालिन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीडी धोरण वगळून कृषि निविदा पुरवठ्यामध्ये २७५ कोटींचे ५ घोटाळे केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. या घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेवून त्यांची चौकशी करावी आणि या घोटाळ्यातील पैशांची वसुली करावी. या प्रकरणात सामील असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे हे कृषि मंत्री असताना त्यांनी केलेल्या घोटाळ्याची पोलखोल केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईने डीबीडी धोरण बदलून शेट निविदा वाटपाचा निर्णय घेण्यात आला. त्यामाध्यमातून नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्प्रे पंप, मेटालडिहाइड आणि कापूस जमा करण्याच्या बॅगा खरेदीत मोठा घोटाळा करण्यात आला. डीबीडी धोरणांतर्गत शेतकऱ्यांना डीबीडी धोरणांतर्गत खात्यावर पैसे जमा करण्यात येतात.

अंजली दमानियांचा आरोप

मात्र, निविदा प्रक्रिया राबवून या वस्तू ठराविक कंत्राटदारांकडून खरेदी करता येतील अशी सोय करण्यात आली. या वस्तू कृषि उद्योग महामंडळ आणि खुल्या बाजारापेक्षा अधिक किंमतीच्या आहेत. नॅनो युरियाची एक बाटली २२० रुपयांना विकत घेतली तर हीच बाटली ९० रुपयांनी मिळते. नॅनो डीएपीची ५०० मिलीची बाटली २६९ रुपयांना खुल्या बाजारात मिळते तीच बाटली ५९० रुपयांना घेतली. या बाटल्या अनुक्रमे १९ लाख, ६८ हजार, ४०८ आणि १९ लाख, ५७ हजार, ४३८ बाटल्या खरेदी करण्यात आल्या. सोयाबीनवर होणाऱ्या शंखी गोगलगायीवर प्रभावी असलेल्या मेटालडिहाइड या औषधाची निर्मिती एकच कंपनी करते. याची किंमत बाजारात ८१७ रुपये आहे. तेच औषध १२५० रुपये किलोने १ लाख ९६ हजार किलो विकत घेण्यात आले. वास्तविक एकाच वेळी मोठ्या प्रमाणात साठा विकत घेताना कंपनीचा बाजारभावापेक्षा कमी दराने देत असतात. मात्र, या प्रकरणात बाजारभावापेक्षा कितीतरी जास्त दराने खरेदी करण्यात आली आहे. कृषि उद्योग महामंडळाकडे असलेल्या बॅटरी फवारणी पंपाची किंमत २४५० रुपयांपासून आहे. हेच पंप ३४२६ रुपयांनी २ लाख ३६ हजार ४२७ विकत घेण्यात आले. वास्तविक २४५० ते २५४६ रुपयांपर्यंत या पंपाची



किंमत आहे. कापूस वेण्यासाठी ६ लाख १८ हजार बॅगा घेण्यात आल्या. या २० बॅगा ५७७ रुपयांना मिळतात. मात्र, त्या १२५० रुपयांना खरेदी केल्या. हे सर्व करताना नियम पायदळी तुडवून ही खरेदी करण्यात आली आहे. डीबीडीच्या पहिल्या शासन निर्णयानुसार डीबीडीअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे देणे अपेक्षित आहे. कृषि विज्ञान केंद्र, कृषि उद्योग महामंडळ, महाबीज तयार करत असलेल्या निविदा डीबीडीद्वारे दिले जात नाहीत. खते, कीटकनाशके, बियाणे डीबीडीखाली येत नाही. १२ एप्रिल, २०१८ रोजी शासन आदेश काढला असून ज्या ६२ निविदांच्या यामध्ये काही गोष्टी समाविष्ट करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. मुख्यमंत्री यादीतील काही निविदा वगळू शकत नाहीत. या बाबी वगळण्याचा अधिकार मुख्य सचिव आणि आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या मान्यतेशिवाय कोणतीही निविदा डीबीडीतून वगळता येत नाही असेही त्या म्हणाल्या.



मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : मार्च २०२४ दरम्यान कृषि विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुरसूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सद्दर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीने केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले संपूर्ण आरोप हे धादांत खोटे असून केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले आहेत असे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. मागील ५९ दिवसांपासून आमची मीडिया ट्रायल केली जात असून वेगवेगळे चुकीचे व खोटे आरोप करून केवळ आणि केवळ आमची बदनामी केली जात आहे असे म्हणतानाच धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरती सविस्तर स्पष्टीकरण देत सर्व आरोप खोडून काढले. मुळात देशाचे

खरेदी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेनेच धनंजय मुंडे यांचा खुलासा

पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी यांनी नॅनो खतांच्या वापरावर भर देण्याबाबत सूचना केलेले आहेत त्याचे पालन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून नॅनो खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्नात भर पडते म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नॅनो खते वापरावीत असा माझा भर होता. नॅनो युरिया व नॅनो डीएपी ही दोन्ही शासनाने खरेदी केलेली खते इफको या कंपनीने बनवलेले असून त्या कंपनीचे दर कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात सर्वत्र सारखेच आहेत त्यामुळे या दरांमध्ये तफावत होती आणि त्यातून अमुक कोटींचा घोटाळा झाला असे बोलणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहे असे मुंडे म्हणाले. त्याचप्रमाणे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप खरेदी करताना काही कंपन्या काही राज्यांमध्ये जे फवारणी पंप पुरवतात त्यांना कामाची तयारी शेतकऱ्यांना करून ठेवावी लागते. मधल्या काळात लोकसभेची आचारसंहिता लागणार होती त्यामुळे सद्दर प्रक्रिया ही मार्च महिन्यातच राबवण्यात आली. संपूर्ण कल्पना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच तत्कालीन

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना होती व संपूर्ण प्रक्रिया ही त्यांच्या पूर्वपरवानगीनेच पार पडलेली आहे. मात्र शेतीच्या मशागतीतील आणि शेतकऱ्यांची संबंधित कोणत्या गोष्टी कधी केल्या जाव्यात तसेच काय केले पाहिजे याचे कदाचित अंजली दमानिया यांना माहिती नसावी असेही मुंडे म्हणाले. अंजली दमानिया यांनी आजवर वेगवेगळ्या नेत्यांवर अनेक आरोप केले, परंतु त्यात पुढे काय झाले, याचा शोध माध्यमांनी घ्यावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले. प्रत्येक प्रकरणांमध्ये अंजली दमानिया ह्या केवळ न्यूज व्हॅल्यू मिळवण्यासाठी आणि विशिष्ट हेतू साध्य करून घेण्यासाठी काहीही खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करतात आणि कॅमेऱ्यासमोर येतात. बीडच्या प्रकरणात सुद्धा जेव्हा त्यांनी एन्टी घेतली तेव्हा त्यांनी तीन आरोपांची नाव घेत या आरोपांची हत्या झाली आहे अशी बतावणी करत सणसणाटी निर्माण केली होती. त्यांनी अशा पद्धतीच्या खोटे आणि तपासाची दिशाभूल करणाऱ्या गोष्टी का पसरवल्या याबाबत आजही कोणी त्यांना एक शब्द विचारायला तयार नाही, याबाबत मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.

वर्षावर शिंगे आहेत का? याची खरी वस्तुस्थिती सांगा: राऊत

नाशिक, दि. ४ : वर्षा बंगल्यावरती रेड्यांची शिंगे पुरली आहेत म्हणूनच मुख्यमंत्री राहिला जात नाही अशी जी चर्चा सुरू आहे. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे सर्वांसमोर आली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत नाशिक दैन्यावरती आले होते यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे ज्येष्ठ नेते विनायक पांडे, वसंत गीते, सुनील बागुल, अन्य शिवसैनिकांनी केले मंगळवारी सकाळी राऊत नाशिक मध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? मारुती कांबळेचे काय झाले? मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन इतके महिने झाले, वर्षा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत

निवासस्थान आहे, तिथे का जात नाहीत? याचे उत्तर लिंबू सम्राटने द्यावे. भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीला रेडे कापले, त्याची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून पुरली आहेत, असे स्टाफ आणि त्यांचे लोक सांगतात, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या दाव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. मुख्यमंत्रिपद कोणाकडे टिकू नये यासाठी, मंतरलेले शिंग आणले, अशी चर्चा आहे. आमचा विश्वास नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पळणारी लोक आहोत, असे संजय राऊत म्हणाले. आम्ही मुद्दा लावून धरत आहोत, काहीतरी वेगळे घडू शकते. नेमके काय झाले, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्थिर अस्वस्थ आहेत? असेही संजय राऊत म्हणाले. आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे.

फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट: नाना पटोले

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आताचे भाजपा युती सरकार असो, या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरू असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजपा युती सरकारचे मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी, खुनी आहे, एका मंत्र्यांवर न बोलता सगळ्यांवरच बोलले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत ते निश्चितच चिंताजनक आहेत पण हे सर्व भाजपाच करत आहे, भाजपाचाच आमदार खुलेआमपणे मुंडेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करीत करत आहे. पण मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत. भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांचा



राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यातील अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे का? काँग्रेस पक्षाला त्यांच्या अंतर्गत भांडणात पडायचे नाही. राज्यात जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, शेतकऱ्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, सोयाबीन, धान, कांदा उत्पादक शेतकरी बरबाद झाला आहे. सरकारने बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शिर्डीत कालच दोन हत्या करण्यात आल्या, महिला सुरक्षित नाहीत. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी विचाराच्या तरुणाची हत्या पोलीसांनी केली.

बदनापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर करण्यात आला, ही सर्व गंभीर प्रकरणे सरकार लपवत आहे पण विरोधी पक्ष म्हणून या मुद्द्यांवर गप्प बसणार नाही, सरकारला या सर्वांची उत्तरे द्यावी लागतील असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात शिंदेची शिवसेना यांच्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार देशात आल्यापासून मात्रिक व्यवस्था देशात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्या मात्रिक व्यवस्थेच्या माध्यमातून या गोष्टी घडत आहेत आणि तोच प्रकार राज्यात आला आहे का? नरेंद्र मोदी सारखे आपणही पुढे येऊ म्हणून त्यांनी काही केले असेल आणि हे फडणवीसांना कळले असेल म्हणून ते वर्षा वर ख्याला जात नाहीत का? माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखाना राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा

केला आणि तो कायदा असताना असे प्रकार घडत असतील तर लाजिरवाणी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार होत असतील गंभीर आहे, असेही पटोले म्हणाले. भाजपा युती सरकारच्या काळात महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हे सरकार पाहत आहे हे दुर्दैवी आहे. सरकारच जर महापुरुषांचा अपमान करू लागले तर राहुल सोलापुरसारखे लोकही त्याच पद्धतीने सरकारच्या मागे भुंकत असतात. सरकारच्या मानसिकतेचा परिणाम लोकांवर झाला आहे, म्हणूनच ते महापुरुषांचा अपमान करण्याची हिंमत करू शकतात. कलाकार असला म्हणजे त्याला काय वेगळी शिंग नाही फुटत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला पायबंद घातलाच पाहिजे असे ही पटोले म्हणाले.

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदत वाढ

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदत वाढ देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. कृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनीचे किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यात अशी रूपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस आणखी एक वर्षाची मुदत वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच ३१ डिसेंबर पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जासाठी ही योजना लागू राहणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आम्ही रद्दी विकून २३०० कोटींची भर सरकारी खजिन्यात घातली आहे-मोदी

दिल्ली, दि. ४ : मंगळवारी नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केले. त्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, आपल्या देशाचे दुर्भाग्य बघा सरकार कशी चालवली गेली आणि कुणसाठी चालवण्यात आली. असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले तेव्हा तुमच सरकार अदाणी चालवत आहेत अशा काही घोषणा विरोधी बाकांवरून देण्यात आल्या. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना समज दिली. त्यावर मोदी चटकन म्हणाले जेव्हा जास्त ताप येतो तेव्हा काही लोक काहीही बडबडतात. मात्र जास्त निराशा आणि हताशपणा येतो तेव्हाही लोक बडबड करतात. मी आज हे सांगू इच्छितो की ज्यांचा

जन्म झाला नव्हता असे १० कोटी बनावट लोक सरकारी खजिन्यातून विविध योजनांचा फायदा घेत होते. जे योग्य आहे ते झालं पाहिजे या धोरणातून आम्ही ही १० कोटी नाव हटवली आणि जे खरे लाभार्थी होते त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्याची मोहीम आम्ही चालवली. हे १० कोटी बनावट लोक जेव्हा बाजूला केले गेले तेव्हा कळल की ३ लाख कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये जाण्यापासून वाचले. मी हात कुणाचा ते सांगत नाही, पण चुकीच्या हातांमध्ये पैसे गेले नाहीत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जेएम पोर्टलद्वारे आम्ही खरेदी करू लागलो, व्यवहारांमध्ये पारदर्शकता

आणली ज्यामुळे सरकारचे १ लाख १५ हजार कोटी रुपये वाचले. आमच्या स्वच्छता अभियानाचीही यथेच्छ खिल्ली उडवण्यात आली. पण आज मी आनंदाने हे सांगू शकतो की स्वच्छ भारत अभियानामुळे सरकारी कार्यालयांमधली जी रद्दी विकण्यात आली त्यातून देशभरातून सरकारला २ हजार ३०० कोटी रुपये मिळाले आहेत अशी माहिती लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. महात्मा गांधी म्हणायचे की आम्ही देशाचे विश्वस्त आहोत, त्याचप्रमाणे आम्ही काम करत आहोत. आता स्वच्छता अभियानातली रद्दी विकून आम्ही देशाच्या खजिन्यात २३०० कोटींची भर घातली आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड
 सीआयएन क्र. एल४२१०एमएच१९९९पीएलसी१२८८६
 कॉर्पोरेट कार्यालय: जे. कुमार हाऊस, सीटीएस क्र. ४४८, ४४८/१, ४४९, विलेपार्ले (पूर्व), सुभाष रोड, मुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत. दूर. क्र.: ०२२-६०७९७९००, ई-मेल: info@jkkumar.com, वेबसाईट: www.jkkumar.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड (कंपनी) चे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष तसेच कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांचे मर्यादित पुनर्विलोकन अहवाल लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ४ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या सभेत सेबी (लिस्टिंग ऑब्जेक्शनस अंश डिव्हिडेंड रिक्तार्यमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार मान्य केले. वैधानिक लेखापरिक्षकांचे मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह वर नमुद केलेले वित्तीय निष्कर्ष बीएसई लिमिटेडच्या (बीएसई) (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (एनएसई) (www.nseindia.com) आणि कंपनीच्या https://www.jkkumar.com/storage/reportFile/QuarterlyResults/q3-quarterly-result-2024-2025.pdf वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सद्दर अहवाल खाली दिलेल्या क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.

मंडळाच्या आदेशान्वये जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता जगदीश कुमार एम. गुप्ता कार्यकारी अध्यक्ष सीआयएन क्र.: ०१९११८८७

तिकण: मुंबई दिनांक: ०४ फेब्रुवारी, २०२५